

### MAHANAGAR GAS LIMITED

Ref: MGL/CS/SE/2022/428

Date: July 25, 2022

To

Head, Listing Compliance Department BSE Limited

P. J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400 001

Scrip Code/Symbol: 539957; MGL

Head, Listing Compliance Department National Stock Exchange of India Ltd

Exchange Plaza, Bandra -Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400051

Script Symbol: MGL

#### Sub: Public Notice of 27th Annual General Meeting

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with the Circulars issued by MCA and SEBI, we submit herewith the newspaper advertisement of Public Notice of the 27<sup>th</sup> Annual General Meeting of the members of the Company scheduled to be held on Wednesday, August 24, 2022 at 1100 hours (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means.

You are requested to take the above information on your records.

Thanking you, Yours sincerely,

For Mahanagar Gas Limited

Atul Prabhu

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

SANDIP DAS

New Delhi, July 24

THE SOUTHWEST MON-

**SOON** continues to be active

over the south, central and

western regions, while parts of

Uttar Pradesh, Bihar, West Ben-

gal and Jharkhand are yet to

get adequate rainfall this sea-

son. There were deficiencies in

rainfall in western Uttar

Pradesh (49%), eastern Uttar

Pradesh (59%), Bihar (44%),

West Bengal (47%) and Jhark-

hand (51%) against the bench-

marks till Sunday. This has hit

southern peninsula (32%), and

central India (27%) so far have

given a boost to sowing of

pulses, oilseeds and coarse

did not release official data on

the progress of paddy sowing

citing delay in getting reports

from states. Experts say that

the paddy sowing window will

be over in the next couple days.

released on July 15, paddy

sowing area was reported at

12.8 million hectare (MH)

which was 17% less than year

ago level. Area under all sum-

mer crops including paddy,

pulses, oilseeds, coarse cere-

als, sugarcane and cotton

sown area were reported at

59.21 MH, marginally higher

than corresponding period

that the shortfall in paddy

sown areas would be covered

soon," an agriculture ministry

According to the agricul-

ture ministry, oilseeds such as

soyabean, groundnut and

sesamum have been 5% up

from the same period last year

till Friday.Soyabean has been

sown in 10.83 MH so far

which is an increase of more

than 9% than previous year.

However, groundnut sowing

has been close to 8% down

6.5% more area than last year.

Arhar, which constitutes the

higher share in India's import

period. Central India and the

South Peninsula have

received 27% and 32% more

rainfall respectively than the

normal range so far. The rain-

fall deficiency in northwest

India and east and north east

regions has been 1% and 15%

country's 36 meteorological

subdivisions recorded rainfall

in the range of normal (96-

104%), above normal (104-

110%) and excess (110% and

As many as 28 out of the

respectively.

Pulses have been sown in

compared to previous year.

official told FE.

"We are still optimistic

In the sowing data last

Last week, the government

The excess rainfall in the

paddy sowing.

cereals.

# ECONOMY

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED

(Formerly Hindustan Lever Limited) Regd. Off. Hindustan Unilever Limited,

Unilever House, B. D. Savant Marg, Chakala, Andheri (East) Mumbai - 400 099 Notice is hereby given that the following share certificates have been reported

as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in

lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof

Name of the Holders(s)	Folio No.	No. of Shares (Rs. 1/- f.v.)	Certificate No.	Distinctive No.
Prakash Nath Kapoor Kamala Kapoor	HLL1643182	150	5084490	75000731- 75000880

Pradip Kapoor

# Date: 25.07.2022

#### Direct tax collections set to be breached, as the mop-up remains healthy. On the occasion of the

163rd Income Tax Day, the finance minister commended the tax department for achieving the record collection in FY22 and exuded confidence that the momentum would be maintained in the

current fiscal as well.

#### **TAINWALA CHEMICALS AND L&T Finance Limited** PLASTICS (INDIA) LIMITED Registered Office: 15<sup>th</sup> Floor, PS Srijan Tech Park Registered office: "Tainwala House"

Plot No. 52, Block DN, Sector V, Salt Lake City Kolkata 700 091, District 24-Parganas North. **CIN No.:** U65910WB1993FLC060810 Branch office: Navi Mumbai

Trust-based tax system boosting mop-up: FM

jumped 49% in FY22 from a

year before to hit a record

₹14.09 trillion, supported by

robust collections from the

individual and corporation

tax segments. The finance

ministry has budgetted a

marginal year-on-year rise in

direct tax collection for FY23

at ₹14.20 trillion, which is all



#### Road No.18, M.I.D.C., Andheri (East), Mumbai-400 093, Email - simran@tainwala.ir Website - www.tainwala.in

CIN NO.: L24100MH1985PLC037387 NOTICE

**FE BUREAU** 

Sunday.

In April, 2022, the govern-

ment had set a record food-

grain production target of 328

million tonne (MT) in the

2022-23 crop year (July-June)

against 314 MT of production

in 2021-22, as per the third

advance estimate of foodgrain

production released in May.

Rice production target of 112

MT in the ongoing kharif sea-

son of the 2022-23 crop year

(July-June).

New Delhi, July 24

**THE TRUST-BASED** taxation

system introduced by the

government has led to a rise

in mop-up and caused a spike

in the number of return fil-

ings, finance minister Nir-

mala Sitharaman said on

Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 08th August, 2022 at 4.00 P.M. at the registered office of the Company to inter-alia, consider, approve and take on ecord the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on 30<sup>th</sup> June. 2022, and to discuss any other business matter This information is also available on the company's website i.e. www.tainwala.in and on the stock exchange websites i.e www.bseindia.com and www.nseindia.com.

> Plastics (India) Limited Rakesh Tainwala

For Tainwala Chemicals and

Place: Mumbai **Managing Director** DIN No: 00237671 Date: 22/07/2022

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Limited (Erstwhile, L&T Housing Finance Ltd has been Merged with L&T Finance Ltd under the Scheme of Amalgamation by way of merger by absorption approved by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged with L&T Finance Limited ('LTF') w.e.f. 12th April, 2021) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/ Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.

**POSSESSION NOTICE** 

[Rule-8(1)]

Loan Borrower/s/		Description of the Mortgaged Properties	Den	nand Notice	Date and Type of
Account Number	Co-borrower/s & Guarantors Name		Date	Outstanding Amount (₹)	Possession Taken
MUMHL17002256 MUMHL17002814	Keni 2. Srishti Satu Keni	All The Piece And Parcel Of The Property Address: Flat No 404, 4th Floor, Flat No. 604, 6th Floor, Elegent Height, Plot No. 7, Sector -16, Roadpali Road, Kalamboli, Navi Mumbai		as on 03-05-2019	20-07-2022 Physical Possession

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.

> **Authorized Officer** For L&T FINANCE LIMITED

## DHANVARSHA FINVEST LTD

Monsoon deficit in Bengal, Bihar,

benchmark - long period

average (LPA). So far, rainfall in

July has been 125% of LPA.

UP slows down paddy sowing

Registered Office: Register office at 3rd Floor, A Wing, D.J. House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtra, GST No: 27AAACD9887D1ZC Corporate Identity Number: L24231MH1994PLC334457

## PUBLIC NOTICE

This is to inform the Public that Auction of pledged Gold Ornaments will be conducted by Dhanvarsha Finvest Ltd on 27" July 2022 at Chembur at 11:00 A.M. Branch address: Shop No.1, Bhojraj Bldg, Next to IIFL, Opp. Akhbarallys, Sion-

Trombay Road, Chembur Naka, Chembur, Mumbai-400071. The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been duly

The Gold Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various Customers mentioned below with branch name.

Thane Branch: PRTHA00116, PRTHA00132, PRTHA00150, PRTHA00163 PRTHA00164, PRTHA00167, PRTHA00201, PRTHA00257, PRTHA00269 PRTHA00311, PRTHA00369, PRTHA00370, PRTHA00371, PRTHA00376 PRTHA00394, PRTHA00408, GL0000000000239, GL000000000315 GL000000002812. GL000000004065. GL000000004775. GL000000005797 GL000000008091, GL000000008229, GL000000008277, GL000000009277 GL000000009525, GL000000012505, GL000000012869, GL000000013360 GL0000000013895, Gl0000000013896

Vasai Branch: PRVAS00196, GL0000000001839, GL0000000008811 GL000000013815, GL0000000015526, GL0000000016025, GL0000000016723 GI0000000017220

Mira Road Branch: GL0000000000910. GL0000000006457. GL0000000012125. GL000000013545, GL0000000015036, Gl0000000016894

Chembur Branch: PRADH00092. GL000000000215. GL000000004269. GL000000008571, GL000000009688, GL0000000011553, GL000000013031 GL0000000013714. Gl0000000014058

Dombivali Branch: PRDOM00096, PRDOM00404, GL0000000004348. GL000000005919, GL000000006589, GL000000006664, GL000000006697 GL000000010839, GL0000000010845, GL0000000010863, GL0000000010873 GL000000010874. GL0000000010877. GL0000000010959, GL0000000011050 GL000000011607, GL0000000013759, GL0000000014403, GL0000000015037 GL0000000015126, GL0000000015144, Gl0000000017013.

Malad Branch: GL0000000011388, GL0000000011623, GL0000000011804 GL000000013101, GL0000000013171, Gl0000000013180

Ulhasnagar Branch: Gl0000000015984. Panvel Branch: GI0000000016954.

For more details, please contact Dhanvarsha Finvest Ltd.

### Contact Person: Vinod Maskar

Contact Number(s): 9870424107

(Dhanvarsha Finvest Ltd. reserves the right to alter the number of accounts to be

auctioned &/ postpone / cancel the auction without any prior notice.)

Dhanvarsha Finvest Ltd

### (Schedule) **FORM A PUBLIC ANNOUNCEMENT** (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016;

#### FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF AVESTRA CHEMICAL INDIA PRIVATE LIMITED

basket, sowing has been lag-		AVESTRA CHEMICAL	INDIA PRIVATE LIMITED			
,		RELEVANT PARTICULARS				
ging behind by 20% so far.	1.	Name of corporate debtor	Avestra Chemical India Private Limited			
However, sowing of urad	2	Date of incorporation of corporate debtor	17-11-2009			
and moong has been up by more than 7% and 31%	3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies-Mumbai			
respectively so far.	4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U51900MH2009PTC197094			
The India Meteorological Department (IMD) on Sunday predicted intense rainfall	5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	611, Reliables Business Centre Commercial Premises Co- Op. Soc., Anand Nagar, Jogeshwari (West), Mumbai- 400 102.			
activity in Gujarat, Rajasthan	6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	20-07-2022 (Order was intimated to IRP on 22-07-2022)			
and Madhya Pradesh in the next two days. The met	7.	Estimated date of closure of insolvency resolution process	18-01-2023			
department also predicted an increase in rainfall activity	8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr Virnal Kumar Agrawal IBBI/IPA-001/IPP00741/2017-2018/12247			
over northern parts of the country from July 27th onwards.	9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Office No. 4, Ground Floor C Wing   Shanti Jyot Building, Balaji Nagar, Near Railway Station, Bhayander West, Thane Pin 401101 E-mail: vimal@vpagrawal.in			
The cumulative rainfall received during June 1-July 24 was 422 mm, which was 11%	10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Office No. 4, Ground Floor C Wing, Shanti Jyot Building, Balaji Nagar, Near Railway Station, Bhayander West, Thane Pin 401101 E-mail: cirp.avestra@gmail.com			
more than the normal bench-	11.	Last date for submission of claims	05-08-2022			
mark of 380 mm for the same	12.	Classes of creditors, if any, under clause (b)	Not Applicable			

(b) Not Applicable (b) Details of authorized representatives are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Avestra

Not Applicable

(a) https://ibbi.gov.in/downloadform.html

Chemical India Private Limited on 20-07-2022 The creditors of Avestra Chemical India Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 05-08-2022 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only.

All other creditors may submit the claims with proof in person, by post or by Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Name and Signature of Interim Resolution Professional: Vimal Kumar Agrawal 25-07-2022, Mumbai Date and Place:

above) range against the

#### **E-AUCTION SALE NOTICE UNDER IBC, 2016** M/s SIDDHI VINAYAK POWER GENERATION & DISTRIBUTORS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) CIN: U74140DL2011PTC219442

of sub-section (6A) of section 21, ascertained

by the interim resolution professional

Representative of creditors in a class

Names of Insolvency Professionals

identified to act as Authorised

(Three names for each class)

(A company under liquidation process vide Hon'ble NCLT's order dated July 05, 2019) Regd. Office of the company: 504. Kusal Bazar, Nehru Place, New Delhi - 110019. Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Last Date to apply and submission of Documents: Tuesday, 09th August, 2022 (Till 6:00 PM) Date and Time of E-Auction: Tuesday, 16th August, 2022,11:00 AM to 5:30 PM (With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets owned by Siddhi Vinayak Power Generation & Distributors Private Limited (In Liquidation) forming part of Liquidation Estate by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, New Delhi

The sale will be made through the e-auction platform https://www.eauctions.co.in

Block No.	Accept Description		Reserve Price (INR)		Bid Incremental Value (INR)	Timings of E-Auction
A Building		Construction and Civil Structures including the Plant and Non-plant Buildings of permanent character situated at Block no. 47 to 50, Revenue Survey No. 27/1/ A to D, Village Tena, Taluka Oplad, Surat, Gujarat-395005		1,97,295/-	1,00,000/-	3:30 PM to 5:30 PM
В	Machinery, Office Equipment's,	17.46 MW gas-based power plant, Two Gas Generators, Gas Compressors Fire Fighting Equipment's, Power Backup equipment's, Cooling Towers and circulating water systems, Overhead lines, Switchgears, and Transformer amongst others	8,32,03,807/-	83,20,380/-	10,00,000/-	1:15 PM to 3:15 PM
С	Securities or Financial Assets	Loans and Advances, Trade Receivables and Other Current Assets.	11,99,055/-	1,19,905/-	En non	1:15 PM to 3:15 PM
D	All the assets included in Block A,B,C above.		8,63,75,818/-	86,37,581/-	10,00,000/-	11:00 AM

The sale of Blocks A, B and C individually will be undertaken only if sale of Block D does not succeed. Further, sale of Block A individually shall be undertaken only if sale of Block B succeeds. The terms and conditions of E-Auction and other details of properties are uploaded at the website i.e. http://www.eauctions.co.in Any serious and interested buyer can check out and submit a bid for the same.

Contact person on behalf of E-Auction Agency (Linkstar Infosys Pvt Ltd): Mr. Dixit Prajapati Email id: admin@eauctions.co.in, Mobile No.: +91 7874138237

Contact person on behalf of Liquidator: Mr.Shivam Jaiswal, Email id: svinayakliquidation@gmail.com, Tel No. 011-42440071 74. Mobile. No.: +91 9654918220

Nilesh Sharma, Liquidator (Mobile No: +919811418701) Date: 25th July, 2022 Place: New Delhi

Email ID: nilesh.sharma@rrrinsolvency.com IBBI Reg. No: IBBI/IPA-002/IP-N00104/2017-18/10232 AFA Valid Upto: 28.12.2022 Address C-10, LGF, Lajpat Nagar-III, New Delhi - 110024

## MAHANAGAR GAS LIMITED CIN: L40200MH1995PLC088133 Regd. Office: MGL House, Block G-33, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051 • Tel: +91 22 6678 5000 Email: investorrelations@mahanagargas.com • Website: www.mahanagargas.com

## **PUBLIC NOTICE**

**Date:** 25.07.2022

Place: Navi Mumbai

This is to inform that the 27th Annual General Meeting ('AGM/Meeting') of the members of Mahanagar Gas Limited (the 'Company') will be convened through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and General Circular No. 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/

**27<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING** 

The 27th Annual General Meeting of the members of Mahanagar Gas Limited will be held on Wednesday, August 24, 2022 at 11.00 a.m. (IST) through VC/OAVM facility provided by Central Depository Services (India) Limited ('CDSL') to transact the businesses set out in the Notice convening

CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/

CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13,2022 issued by the Securities and

Exchange Board of India ('SEBI Circulars').

The e-copy of the Annual Report of the Company for the Financial Year 2021-2022 ('Annual Report') along with the Notice of AGM will be made available on the website of the Company at www.mahanagargas.com and on the website of CDSL at www.evotingindia.com. Additionally, the Notice of AGM along with the Annual Report will also be available on the websites of the Stock Exchanges on which the equity shares of the Company are listed i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

Members can attend and participate in the AGM ONLY through the VC/OAVM facility, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 27th AGM of the Company in person. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies

The Notice of AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-2022 will be sent electronically to those members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Share Transfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs'). As per SEBI Circulars, no physical copies of the 27th AGM Notice and Annual Report will be sent to any shareholder. Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, on or before Tuesday, August 16, 2022, for registering their email addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting:

Process to be followed for registration of e-mail address is as follows:

a)	Visit the link
	https://linkin

https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html b) Select the Company name viz. Mahanagar Gas Limited;

c) Enter the DP ID & Client ID/Physical Folio Number and Permanent Account Number (PAN). In the event the PAN details are not available on record for Physical Folio, member to enter one of the Share Certificate numbers;

d) Upload a self-attested copy of PAN card for authentication. If PAN details are not available in the system, the system will prompt the member to upload a self-attested copy of the PAN card for updation; e) Enter your e-mail address and mobile number;

f) The system will then confirm the e-mail address for receiving the

For permanent registration of the e-mail address, members holding shares in demat form are requested to update the same with their DPs and to the Registrar in case the members are holding shares in physical form.

The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') of CDSL to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the meeting. Detailed procedure for remote e-voting before the AGM/remote e-voting during the meeting will be provided in the Notice of the AGM. Members who have not updated their Bank account details for

receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, may follow the following instructions to do so latest by Tuesday, August 16, 2022:

hysical	1) Visit the link https://linkintime.co.in/emailreg/email
Holding	register.html under Bank detail Registration – fill in the
	following details relating to bank account in which th dividend is to be received:
	Name of Bank;
	Bank Account Number and

11 digit IFSC Code;

a) upload a self-attested scanned copy of the PAN Card; b) upload self-attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company;

c) upload a self-attested scanned copy of cancelled cheque leaf bearing the name of the member or first holder, in case shares are held jointly. Members holding shares in demat form are requested to update

Demat their Electronic Bank Mandate with their respective DPs.

In case of non-availability of the bank details of any member, the Company shall dispatch the Dividend Warrant/Cheque/Demand Draft by post to such member.

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the Shareholders w.e.f. April 01, 2020 and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, members are requested to complete and/or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form, with the Company/its Registrar by sending documents at its email ID mgldividend@linkintime.co.in or update the same by visiting the link: https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html on or before Tuesday, August 16, 2022 by 11.59 p.m. (IST).

Date: July 25, 2022

Place: Mumbai

For **Mahanagar Gas Limited** 

**Atul Prabhu Company Secretary & Compliance Officer** 



## **ONE 97 COMMUNICATIONS LIMITED** CIN: L72200DL2000PLC108985

Registered Office: First Floor, Devika Tower, Nehru Place, New Delhi - 110019, Delhi Corporate Office: One Skymark, Tower - D, Plot No. H - 10B, Sector - 98, Noida - 201304, Uttar Pradesh Telephone No.: +91 - 120 - 4770770; Fax: +91 - 120 - 4770771 Email: compliance.officer@paytm.com; Website: www.paytm.com

INFORMATION REGARDING 22ND ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ('VC') / OTHER AUDIO VISUAL MEANS ('OAVM')

Members may please note that the 22<sup>rd</sup> Annual General Meeting ('AGM') of One 97 Communications Limited ('Company') will be held through VC / OAVM on Friday, August 19, 2022 at 04:30 P.M. (IST) to transact the businesses that will be set forth in the notice of AGM ('Notice'), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act'), rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with general circular nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 2/2022 dated May 5, 2022 issued by Ministry of Corporate Affairs and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard (collectively referred as 'Circulars').

In compliance with the above Circulars, the Notice and Annual Report 2021-22 ('Annual Report') will be sent, in due course, only through electronic mode to those Members whose e-mail ids are registered with the Company / Depository Participants ('DPs') / Registrar and Share Transfer Agent ('RTA'). The Notice and Annual Report will also be available on the website of the Company at www.paytm.com, on the website of Link Intime India Private Limited, Company's RTA, at https://instavote.linkintime.co.in and on the websites of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and

Members can join and participate in the AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining and manner of participation in the AGM will be provided in the Notice. Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Members who have not registered/updated their email address are requested to register/ update the same (i) in case of shares held in demat mode, as per the process advised by concerned DP's; and (ii) in case of shares held in physical mode, by emailing to the RTA in the prescribed form ISR-1 alongwith requisite forms at enotices@linkintime.co.in or vishal.kumar@linkintime.co.in. Members may also refer the FAQs available on the website of the Company at www.paytm.com/investor-relations/faqs. The Company has additionally provided the facility to the members to temporarily update their email address by accessing the link https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html for the limited purposes of receiving shareholder communications, including the Annual Report and the Notice.

The Company will provide remote e-voting facility to all its Members to cast their votes on the resolutions set forth in the Notice. Additionally, the Company will also provide the facility of voting through e-voting system during the AGM. The detailed procedure for casting votes through remote e-voting / e-voting at the AGM shall be provided in the Notice. This advertisement is being issued for the information and benefit of all the Members of the Company in compliance with the applicable

Circulars.

Place: Noida Date : July 24, 2022

For One 97 Communications Limited Amit Khera Company Secretary & Compliance Officer

M. No.: A10827

# **ESAF BANK** CONGRATULATES THE 15™ PRESIDENT OF INDIA

Best wishes to the 1st President from the tribal community and the 2nd woman President of India, Madam Draupadi Murmu.



Shri. K. Paul Thomas, MD and CEO, ESAF Small Finance Bank and Smt. Mereena Paul, Co-founder, ESAF, with Madam Draupadi Murmu. then Governor, Jharkhand, during her visit to ESAF Bank's stall at the National Bamboo Conclave held in 2019 at Dumka, Jharkhand. (file picture)



Registered & Corporate Office: ESAF Small Finance Bank Limited, Building No. VII/83/8, ESAF Bhavan, Mannuthy, Thrissur - 680 651, Kerala.

Email: customercare@esafbank.com, Website: www.esafbank.com

financialexp.epa

# स्मृती इराणी यांच्या

काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटिसा पणजी/ नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येकडून गोव्यात अवैध मद्यालय (बार) चालविले जात असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना स्मृती इराणी यांच्याकडून रविवारी कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. हे खोटे, निराधार आरोप करून काँग्रेस नेत्यांनी आपली आणि आपल्या कन्येची

बदनामी चालविली असून त्यांना

त्याबद्दल आपली जाहीर माफी

विनाअट मागावी, असे इराणी यांनी

या नोटिशीत बजावले आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि

पवन खेरा यांना ही नोटीस

पाठविण्यात आली आहे. दरम्यान, इराणी यांच्या कन्येच्या गोव्यातील या कथित उपाहारगृह व मद्यालयाबाहेर रविवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. काँग्रेसने शनिवारी इराणी यांच्या कन्येवर गोव्यात अवैध मद्यालय चालवत असल्याचा आरोप केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची दखल घेत इराणी यांना मंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. स्मृती इराणी यांनी काँग्रेसने दुर्भावनेतून हा आरोप केल्याचा

प्रत्यारोप केला आहे.

जीव वाचविला

विमानात राज्यपालांनी

'आयपीएस' अधिकाऱ्याचा

**अमरावर्ती :** तेलंगणाच्या राज्यपाल डॉ.

तमीलीसाई सुंदरराजन यांनी डॉक्टर म्हणून

कर्तव्य पार पाडत इंडिगो एअरलाइन्सच्या

विमानात एका अतिरिक्त पोलीस

महासंचालक दर्जाच्या आयपीएस

अधिकाऱ्याचा जीव वाचवला. डॉ.

सुंदरराजन दिल्लीहून हैदराबादकडे प्रवास

करत होत्या. त्या वेळी अधिकारी कृपानंद

त्रिपाठी उजेला यांना प्रवासादरम्यान

अचानक अस्वस्थ वाटू लागले. डॉ.

सुंदरराजन यांनी क्षणाचाही विलंब न करता

त्यांची प्राथमिक तपासणी करत मदत

कृपानंद त्रिपाठी उजेला हे १९९४ च्या

तुकडीतील अधिकारी आहेत. सध्या

त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात

उपचार सुरू असून त्यांना डेंग्यू झाल्याचे

''राज्यपाल मॅडम यांनी माझा जीव

वाचवला. आईप्रमाणे त्यांनी मदत केली.

अन्यथा मी रुग्णालयात पोहोचू शकलो

नसतो,'' असे उजेला यांनी 'पीटीआय'ला

शुक्रवारी मध्यरात्री विमानाने तेलंगणाच्या

राजधानीत येत असताना या अधिकाऱ्याने

अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली

सिंगापूरमध्ये गोताबया

**सध्या सिंगापूरमध्ये** असलेले

श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गोताबया

करण्यात यावी, अशी मागणी एका

मानवाधिकार गटाने सिंगापूरच्या

ॲटर्नी जनरलकडे केली आहे. हा

गट श्रीलंकेतील कथित अत्याचारांचे

जस्टिस प्रोजेक्ट नावाच्या या गटाने

म्हटले आहे की, २००९ मधील

नागरी युद्धात राजपक्षे यांनी जीनिव्हा

कराराचे सरसकट उल्लंघन केले

आहे. त्या वेळी ते संरक्षणप्रमुख

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले

आहे की, आयटीजेपी हा दक्षिण

आफ्रिकेतील मानवाधिकार गट

आहे. या गटाच्या म्हणण्यानुसार

श्रीलंकेत राजपक्षे यांनी केलेल्या

कारवायांबद्दल त्यांच्यावर जगभरात

कुठेही खटला दाखल होऊ शकतो.

त्यामुळे त्यांच्यावर सिंगापूर येथे

कारवाई करण्यात यावी. देशातील

आर्थिक-राजकीय पेचप्रसंगानंतर

राजपक्षे यांनी सिंगापूरमध्ये पलायन

केले आहे. राजपक्षे यांच्याविरुद्ध

तक्रारीचा मसुदा तयार केलेले

वकील अलेक्झान्डर लिली काथेर

यांनी बर्लिन येथून रॉयटर्सला

की.

यांच्याविरोधात सिंगापूरमध्ये दाखल

केलेली फौजदारी तक्रार ही दोन

गुन्ह्यांतील वेगवेगळ्या माहितीवर

आधारित असली तरी, त्यातील

पुरावा हा त्यांच्याशी जोडला जाणारा

epaper loksatta com

राजपक्षे

सांगितले

दी इंटरनॅशनल टूथ ॲन्ड

दस्तावेजीकरण करतो.

राजपक्षे यांना

श्रीलंकेतील

दशकभराच्या

त्यांच्या

नागरी युद्धातील

कारवायांबाबत

राजपक्षे यांच्या

अटकेची मागणी

वृत्तसंस्था, कोलंबो

डॉक्टर असलेल्या राज्यपाल या

निदान करण्यात आले.

# 'मंकीपॉक्स कमी प्राणघातक' विलगीकरण आदी उपायांनी नियंत्रण शक्य

पीटीआय, नवी दिल्ली

**आरोग्य** संघटनेने जागतिक 'मंकीपॉक्स' शनिवारी आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब मानत जागतिक सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी आणीबाणी घोषित केली. त्यानंतर रविवारी राजधानी नवी दिल्लीत या रोगाचा रुग्ण सापडला. देशात आतापर्यंत चार रुग्ण सापडले आहेत. मात्र, या रोगाचा संसर्गाचा वेग कमी असून, त्याच्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही अल्प असल्याने घाबरून जाऊ नये, असे आवाहन तज्ज्ञांनी रविवारी केले.

या तज्ज्ञांच्या मते. काटेकोर उपचारांद्वारे वैद्यकीय 'मंकीपॉक्स'वर प्रभावी उपचार करता येतात व तो नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो. संसर्ग झालेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवल्याने या रोगाचा संसर्ग रोखता येऊ शकतो. मात्र कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. पुण्याची राष्ट्रीय विषाणू संस्था ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या प्रमुख संस्थांपैकी एक आहे. या संस्थेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितले. की, मंकीपॉक्स विषाणु हा

# रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व

कोविड कृती गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले, की मंकीपॉक्स हा कमी संसर्गजन्य आणि खूपच कमी प्राणघातक असल्याने घाबरण्याची गरज नाही. परंतु कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तीनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

दुहेरी 'डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ला'च्या (डीएनए) दोन जनुकीय रचनांचा विषाणू आहे, ज्यामध्ये काँगो खोऱ्यातील मध्य आफ्रिकन जीवशाखा (क्लेड) आणि पश्चिम आफ्रिकन जीवशाखा असे दोन भिन्न जनुकीय जीवशाखा आढळतात. अनेक देशांत पसरलेल्या 'मंकीपॉक्स'चा विषाण हा, पश्चिम आफ्रिकन जीवशाखेचा असून, तुलनेने कमी घातक आहे. भारतातील 'मंकीपॉक्स'चा विषाणुही या कमी घातक प्रकारातला आहे. नोंदवलेली प्रकरणे देखील कमी गंभीर पश्चिम आफ्रिकन वंशाची त्यांनी पीटीआयला

५० वर्षे ज्ञात विषाण्

संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांनी सांगितले, की 'मंकीपॉक्स'चा विषाणू नवीन नाही. जगात गेल्या पन्नासपेक्षा जास्त वर्षांपासून तो अस्तित्वात आहे. त्याची रचना, संक्रमण आणि

# देशात लवकरच सैन्यदलांची संयुक्त कमांड

संरक्षणमंत्र्यांची घोषणा

देशाच्या तिन्ही सैन्यदलांत उत्तम समन्वय राखण्यासाठी लष्कर. हवाई दल आणि नौदल यांची 'जॉईन्ट थिएटर कमांड' स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

पीटीआय, जम्मू

अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली, त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणारा देश ही ओळख पुसत भारताची वाटचाल ही सर्वाधिक शस्त्रनिर्यात करणारा देश होण्याकडे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी

काश्मीर पीपल्स फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संरक्षणमंत्री म्हणाले कारगिरमधील ऑपरेशन विजय अंतर्गत झालेल्या संयुक्त मोहिमा लक्षात घेता देशात जॉईन्ट थिएटर कमांडची संकल्पना राबविली जाणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

जम्मूतील गुलशन मैदानावर जम्मू

# मुफ्ती यांची 'हर घर तिरंगा' मोहिमेवर टीका

श्रीनगर: 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत नागरिकांना राष्ट्रध्वज बळजबरीने विकत घेण्यासाठी जम्मु-काश्मीर प्रशासन भाग पाडत आहे, असा आरोप पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी केला. त्या म्हणाल्या, देशभक्ती उत्स्फूर्तपणे येते. ती लादली जाऊ शकत नाही.

# 🅮 ठाणे महानगरपालिका, ठाणे

शिक्षण विभाग स्वारस्याची अभिव्यक्ती (EOI) सुचना

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत शाळांना शिजवलेल्या अन्नाचा पुरवटा करण्याकरिता पात्र संस्थाकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest) मागविण्यात येत आहे. टाणे महानगरपालिका, ठाणे कार्यक्षेत्रातील पात्र शाळांना इ. १ली ते ८ वी च्या त्रगीत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत संस्थाच्या केंद्रीय स्वयपांकगृहामार्फत शासनाने ठरविलेल्या दरात शिजवलेल्या अन्नाचा पुरवटा करण्यासाठी पात्र संस्थाकडन " स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest) मागविण्यात येत आहे. EOI बाबतची संपूर्ण माहिती https://www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करणेत आली आहे. EOI अर्ज दि. २६/०७/२०२२ रोजी सकाळी ११.०० ते दि. १५/०८/२०२२ रोजी दु. ३.०० पर्यंत ऑनलाईन भरता येतील. सदर EOI दि. १७.०८,२०२२ रोजी ३,३० वा. उघडण्यात

टामपा/पिआरओ/शिक्षण/३८२/२०२२-२३ दि:२२.०७.२०२२

pls visit our official web-site www.thanecity.gov.in

उपायुक्त, (शिक्षण) ठाणे महानगरपालिका,ठाणे

कोविड लसीकरण अमृत महोत्सव बुस्टर डोस घ्या ..व सुरक्षित रहा !

## plsvisitourofficialweb-site www.thanecity.gov.in

वाजता उघडण्यात येतील

दि:२२.०७.२०२२

ठामपा/पिआरओ/संगणक/३८४/२२-२३

🖟 कोविड लसीकरण अमृत महोत्सव

🏨 ठाणे महानगरपालिका, ठाणे

संगणक विभाग

स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest)

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी 'ठाणे शहरामध्ये डिजी-ठाणे

प्रकल्प कार्यान्वीत करणे' याकरीता स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात येत

आहे . स्वारस्याची अभिव्यक्तीबाबत सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या

अधिकृत संकेतस्थळ https://mahatenders.gov.in येथे दि २५ .

0७.२०२२ ते ०८.०८.२०२२ पर्यंत १६.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

स्वारस्याची अभिव्यक्ती दि.०८.०८.२०२२ रोजी सायंकाळी ५.००

वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील प्राप्त स्वारस्याची अभिव्यक्ती

दि ११ .०८ .२०२२ रोजी ठेकेदार किंवा त्यांच्या प्रतिनिधीसमक्ष दु .३ .००

सही/-

मख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी

ठाणे महानगरपालिका, ठाणे

# बुस्टर डोस घ्या ..व सुरक्षित रहा !

# महानगर गॅस लिमिटेड

## जाहीर सूचना २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

असे कळविण्यात येते की कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयद्वारा निर्गमित ०८ एप्रिल २०२० दिनांकित सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२०, १३ एप्रिल २०२० दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. १७/२०२०, ०५ मे २०२० दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२०, १३ जानेवारी २०२१ दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२१, ०८ डिसेंबर २०२१ दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. १९/२०२१, १४ डिसेंबर २०२१ दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. २१/२०२१ व ०५ मे २०२२ दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. २/२०२२ **('एमसीए परिपत्रके')** आणि दी सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारा निर्गमित १२ मे २०२० दिनांकित परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९, १५ जानेवारी २०२१ दिनांकित परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि १३ मे २०२२ दिनांकित परिपत्रक क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/ पी/२०२२/६२ यांसोबत वाचावयाचे कंपनी अधिनियम, २०१३ चे लागू उपबंध व त्याखाली केलेले नियम यांचे अनुपालन करून महानगर गॅस लिमिटेडच्या **('कंपनी')** सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा **('एजीएम/सभा')**, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग **("व्हीसी")**/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स **('ओएव्हीएम')** माध्यमातून बोलविण्यात येणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडच्या सदस्यांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा **बुधवार, २४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार)** सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ('**सीडीएसएल')**द्वारा पुरविण्यात येणाऱ्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत, एजीएम बोलविणाऱ्या सूचनेमध्ये मांडलेले कामकाज करण्याकरिता घेण्यात येईल.

एजीएमच्या सूचनेसमवेत वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता कंपनीच्या वार्षिक अहवालाची इ-प्रत ('**वार्षिक अहवाल**') कंपनीच्या वेबसाइटवर www.mahanagargas.com मध्ये आणि सीडीएसएलच्या वेबसाइटवर www.evotingindia.com मध्ये उपलब्ध करण्यात येईल. या व्यतिरिक्त, वार्षिक अहवालासोबत एजीएमची सूचना ज्यावर कंपनीचे समभाग सुचिबद्ध आहेत अशा स्टॉक एक्स्चेंजिसच्या वेबसाइट्सवर म्हणजेच www.nseindia.com आणि www.bseindia.com वरसुद्धा उपलब्ध असेल.

सदस्य एजीएमला फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून हजर राहू शकतात व सहभागी होऊ शकतात ज्याचे तपशील कंपनीकडून एजीएमच्या सूचनेत देण्यात येतील. यानुसार, कृपया नोंद घ्यावी की कंपनीच्या २७व्या एजीएममध्ये व्यक्तिशः हजर राहण्याची व सहभागी होण्याची कोणतीही तरतुद करण्यात आलेली नाही. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना, कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्याच्या प्रयोजनार्थ गणण्यात येईल. कंपनीकडे/ रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्ट्स **('रजिस्ट्रार')**कडे/ डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्स **('डीपीज')**कडे ज्यांचे इ-मेल ॲड्रेसिस नोंदविलेले आहेत अशा सदस्यांना वित्तीय वर्ष २०२१-२०२२ च्या वार्षिक अहवालासोबत एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिकरित्या पाठविण्यात येईल. सेबी परिपत्रकांनुसार, कोणत्याही भागधारकाला २७व्या एजीएम सूचनेची आणि वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही. ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसिस अद्याप नोंदविले नाहीत अशा सदस्यांनी, एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिकरित्या मिळविण्यासाठी आणि ई-मतदानाकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी त्यांचे ई-मेल ॲड्रेसिस नोंदविण्याकरिता

ई-मेल ॲड्रेसच्या नोंदणीसाठी अनुसरावयाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.: ए) | खालील लिंकवर भेट द्या.

https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html

**मंगळवार, १६ ऑगस्ट २०२२ रोजी** किंवा पूर्वी निम्नोल्लेखित प्रक्रियेचे अनुसरण करावे.:

बी) कंपनीचे नाव निवडा जसे महानगर गॅस लिमिटेड;

डीपी आयडी आणि क्लायन्ट आयडी/फिजिकल फोलिओ नंबर व पर्मनन्ट अकाऊन्ट नंबर (पीएएन) नोंदवा. फिजिकल फोलिओकरिता अभिलेखावर पॅन तपशील नसतील तर सदस्याने भाग प्रमाणपत्रांच्या क्रमांकांपैकी एक क्रमांक नोंदवावा

प्रमाणीकरणासाठी पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत अपलोड करा. सिस्टीममध्ये पॅन तपशील उपलब्ध नसल्यास अद्ययावतीकरणाकरिता पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत अपलोड करण्यास सदस्याला सिस्टीम पार्श्वसूचन करेल:

ई) तुमचा ई-मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर नोंदवा;

एफ) मग सिस्टीम, एजीएम सूचना मिळविण्यासाठी ई-मेल ॲड्रेस स्थायी करेल.

ई-मेल ॲड्रेसच्या कायमस्वरुपी नोंदणीकरिता, डिमॅट स्वरूपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांनी तो त्यांच्या डीपींकडे अद्ययावत करावा आणि वास्तविक स्वरूपात भाग धारण करीत असलेल्या सदस्यांनी रजिस्ट्रारकडे अद्ययावत करावा.

एजीएमच्या सूचनेमध्ये मांडलेल्या सर्व ठरावांवर आपली मते नोंदविण्यासाठी आपल्या सर्व सदस्यांना सीडीएसएलची दूरस्थ ई-मतदान सुविधा **('दूरस्थ ई-मतदान')** पुरविण्यात कंपनीला आनंद होत आहे. याशिवाय, सभेदरम्यानसुद्धा दूरस्थ ई-मतदान प्रणालीमार्फत मतदान करण्याची सुविधा कंपनी पुरविल. एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदान/सभेदरम्यान दूरस्थ ई-मतदान करण्याची सविस्तर पद्धत, एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल.

इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस किंवा अन्य कोणतेही साधन यांच्या माध्यमातून त्यांच्या बॅक खात्यावर थेट लाभांश जमा होण्यासाठी त्यांचे बँक खात्याचे तपशील ज्यांनी अद्ययावत केले नाहीत अशा सदस्यांनी उशिरात उशीरा मंगळवार, १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत तसे करण्याकरिता पढील सुचनांचे पालन करावेः

वास्तविक १) https://linkintime.co.in/email/reg/email\_register.html लिंकला भेद देऊन बँक तपशील नोंदणी अंतर्गत-ज्या खात्यात लाभांश जमा करावयाचा आहे त्या

बँक खात्यासंबंधी पुढील माहिती भराः • बँकेचे नावः

• बँक खाते क्रमांक आणि

दिनांक : २५ जुलै २०२२

स्थळ : मुंबई

• ११ अंकी आयएफएससी कोड:

ए) पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत अपलोड करा:

बी) कंपनीकडे नोंदणी केल्याप्रमाणे सदस्याच्या पत्त्याच्या पुष्ठयर्थ कोणत्याही कागदपत्राची (जसे आधारकार्ड, पासपोर्ट) स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत अपलोड करा; सी) सदस्याचे किंवा भाग संयुक्तरित्या धारण केले असल्यास प्रथम धारकाचे नाव धारण करणाऱ्या, रद्द केलेल्या धनादेशाच्या पानाची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत

डिमॅट स्वरूपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांनी कृपया त्यांच्या आपापल्या डीपींकडे त्यांचे इलेक्टॉनिक बँक मॅन्डेट अद्ययावत करावेत.

कोणत्याही सदस्याचे बँक तपशील उपलबध नसल्यास कंपनी अशा सदस्याला डिव्हिडंड

वॉरन्ट/धनादेश/डिमांड डाफ्ट टपालाने पाठवेल.

फायनान्स ॲक्ट, २०२० अन्वये, ०१ एप्रिल २०२० पासून प्रभावाने लाभांशाचे उत्पन्न हे भागधारकांच्या अखत्यारात करपात्र राहील आणि आयकर अधिनियम, १९६१ **('आयकर अधिनियम')** मध्ये विहित केलेल्या दराने, सदस्यांना प्रदान केलेल्या लाभांशातून स्रोतातून कर वजात ('**टीडीएस**') करणे कंपनीला आवश्यक आहे. सामान्यतः टीडीएसविषयक आवश्यक बार्बीचे अनुपालन करता यावे यासाठी सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी मंगळवार, १६ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत (भारतीय प्रमाण वेळेनुसार) किंवा त्यापूर्वी आयकर अधिनियमानुसार त्यांची निवासी स्थिती, पॅन, प्रवर्ग यांचे तपशील त्यांच्या डीपींकडे पूर्ण द्यावेत आणि/ अथवा अद्ययावत करावेत अथवा भाग जर वास्तविक स्वरूपात धारण केले असतील तर कंपनीकडे/ त्यांच्या रजिस्ट्रारकडे त्यांच्या ई-मेल आयडीवर mgldividend@linkintime.co.in मध्ये कागदपत्रे पाठवून पूर्ण करावेत आणि/ अथवा अद्ययावत करावेत किंवा

https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html लिंकला भेट देऊन ते अद्ययावत करावेत. महानगर गॅस लिमिटेडकरिता

स्वाक्षरी/-अतुल प्रभू कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

संसर्गजन्यतेविषयी शास्त्रज्ञांकडे

परेशी माहिती उपलब्ध आहे. त्याच्या संसर्गाने सर्वसाधारणपणे सौम्य ताप येतो. तो कमी संसर्गजन्य असतो. कोविड १९ च्या तुलने या रोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींशी जवळचा व दीर्घकाळ संपर्क झाल्यास तो होण्याची शक्यता वाढते. या तुलनेत करोनात उच्छवासाद्वारे संसर्गाचे प्रमाण जास्त होते व लक्षणे नसलेले रुग्णही अधिक प्रमाणात होते. 'मंकीपॉक्स'ला नियंत्रणात ठेवणे करोनाच्या तुलनेने सोपे आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवून, तसेच त्यांच्यासह त्यांच्या निकटच्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने लस देऊन (रिंग व्हॅक्सिनेशन) या रोगाचा फैलाव

रोखणे शक्य आहे. त्यासाठी अधिकृत देवी रोगप्रतिबंधक लस वापरता येईल. या रोगप्रतिबंधासाठी सरसकट लसीकरणाची शिफारस आता तरी करण्याची गरज नाही.

कॅलिफोर्निया: कॅलिफोर्नियातील योसेमाईट राष्ट्रीय उद्यानाजवळ शनिवारी लागलेल्या वणव्यामुळे हजारो लोकांना त्यांची घरे सोडून सरक्षित ठिकाणी जावे लागले. कॅलिफोर्नियातील जंगलांना लागलेली

# महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

घरे आणि उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला.

कॅलिफोर्नियामध्ये प्रचंड वणवा



महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ ई-निविदा सूचना क्र.का.अ.(पूर्व) मुं.झो.सु.मंडळ/ई-निविदा/मससंम/१६/२०२२-२३

ही या वर्षातील सर्वात भीषण आग आहे. यामुळे दोन हजाराहून अधिक

कार्यकारी अभियंता (पूर्व) विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३६, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ (दूरध्वनी क्र. ०२२ ६६४०५२५१) हे जिल्हा उप निबंधक/पूर्व/मुंबई उपनगरे जिल्हा यांचेकडे नोंदणीकृत पात्र मजूर सहकारी संस्थांकडून एकूण ५६ कामाकरिता बी-१ (टक्केवारी) नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवीत आहेत. विस्तृत निविदा सूचना व निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in उपलब्ध असतील. निविदा विक्री दिनांक २६.०७.२०२२ सकाळी १०.०५ पासून दिनांक १०.०८.२०२२ सायंकाळी ६.१५ पर्यंत राहील. निविदा सूचनेबाबत शुद्धिपत्रक/ बदल असल्यास https://mahatenders.gov.in संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (पूर्व), मुं.झो.सु. मंडळ यांनी राखून ठेवला आहे.

कार्यकारी अभियंता (पूर्व)

म्हाडा-गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था मुं. झो. सु. मंडळ, मुंबई **CPRO/A/413** 

# बृहठ्मुंबई महानगरपालिका

स्वारस्याच्या अभिव्यक्तीद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य विभागातील सी.टी.एस. क्र. ६८-ए/२, मागाठाणे व्हिलेज, बोरिवली (पूर्व) येथे नव्याने सुरू करावयाच्या शहरी बेघर निवाऱ्याचे प्रचलन व व्यवस्थापन करण्यासाठी संस्था, वस्तीस्तर संघ (ALF), शहर स्तर संघ (CLF)

यांच्याकडून अर्ज मागविण्याबाबत

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेघर व निराश्रित लोकांची संख्या लक्षात घेता बेघर व्यक्तींकरिता राहण्याची सोय व मूलभूत सोयीसुविधा तसेच त्यांचे जीवनमान सुधारून त्यांन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सी.टी.एस. क्र. ६८-ए/२, मागाठाणे व्हिलेज, बोरिवली (पूर्व) येथे नव्याने शहरी बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात येत आहे. सदर शहरी बेघर निवारा केंद्राचे प्रचलन व व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था सामाजिक संस्था, वस्तीस्तर संघ (ALF), शहर स्तर संघ (CLF) यांच्याकडून स्वारस्याच्या अभिव्यक्तीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभिव्यक्तीचा प्रस्ताव बृहन्मुंबई www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर महानगरपालिकाविषयी - विभाग - खात्यांची मार्गदर्शिका - साहाय्यक आयुक्त (नियोजन) - कागदपत्र येथे दि. २५.०७.२०२२ ते दि. ०१.०८.२०२२ या कालावधीत प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदरकरिता अशासकीय संस्था सामाजिक संस्था, वस्तीस्तर संघ (ALF), शहर स्तर संघ (CLF) यांनी विहित नमुन्यातील आवश्यक त्या माहितीसह व आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव खालील पत्त्यावर पाठवावेत.

साहाय्यक आयक्त (नियोजन) यांचे कार्यालय, ५वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत,

हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग,

दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८.

स्वारस्याच्या अभिव्यक्तीद्वारे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर छाननी समितीद्वारे अर्जाची छाननी करण्यात येईल. अर्ज करण्याचा अंतिम **दिनांक ०१.०८.२०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत** 

पीआरओ/८८१/एडीव्ही/२०२२-२३

जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून व उकळून प्यावे.

साहाय्यक आयुक्त (नियोजन)

# 🏻 ठाणे महानगरपालिका, ठाणे

## संगणक विभाग निविदा सुचना

ठाणे महानगरपालिकेच्या शाळांतील ३३ वर्गखोल्या डिजिटल करणेकामी ऑन लाईन निविदा अनुभवी व रजिष्टर ठेकेदारांकडून मागविण्यात येत आहेत : |सदरच्या निविदा दि $\cdot$ २५ $\cdot$ 0७ $\cdot$ २२ ते दि $\cdot$ 0८ $\cdot$ 0८ $\cdot$ २२ पर्यत https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध दि .०८ .०८ .२२ रोजी सायं .५ .०० वाजेपर्यंत ऑनलाईन कराव्यात । सर्व निविदाकारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्य निविदा योग्य त्या वेळे अगोदर ऑनलाईन सुपूर्द करावेत, जेणेकरून अगदी शेवटेच्या वेळेला सिस्टममध्ये तांत्रिक विघाड झाल्यास निविदा सुपूर्व करणेस अडचण निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी आणि अशा वेळेस कोणत्याही कारणास्तव निविदेस मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी . सर्व निविदा प्रपत्रामधील निविदा अटी व शर्ती नुसार स्विकारण्यात येतील व दि .११  $\cdot$ 0८  $\cdot$ २२ रोजी दु  $\cdot$ 0३  $\cdot$ 00 वाजता ऑनलाईन उघडण्यात येतील  $\cdot$ 

ठामपा/पिआरओ/संगणक/३८५/२२-२३ मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी दि:२२.०७.२०२२ ठाणे महानगरपालिका, ठाणे plsvisitourofficialweb-site

www.thanecity.gov.in

"कोविड लसीकरण अमृत महोत्सव"

बुस्टर डोस घ्या ..व सुरक्षित रहा !

## महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)

भूखंड कं. ८९-८९ भे, पोलीस अधिकारी भोजनगृहाजवळ, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई - ४०००३०. दुरध्वनी क्र. ०२२-२४९१८३८८/८९, फॅक्स नं.२४९५४१३९. Web site: www.msphc.org E-mail: jmd@msphc.org (CIN - U45200MH1974SGC017281)

# ई-निविदा सुचना क्र. १०, वर्ष २०२२ - २३

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत खालील कामांकरीता बांधकामामध्ये अनुभवी असलेल्या कंत्राटदारांकडून 'नमुना सी म्हणजे ठोक पध्दतीची १८ टक्के जीएसटी सहीत (Lumpsum)' ई-निविदा मागविणेत येत आहेत. पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचेकरीता बुलढाणा (ग्रा), बोराखेडी व धामणगांव येथे पोलीस स्टेशन इमारतींचे सर्व पायाभूत सुविधांसह बांधकाम करणे (कामाची अंदाजित रक्कम १८ टक्के जीएसटीसह - रु.१५६९.६५ लक्ष)

ऑनलाईन कोऱ्या ई-निविदा प्रपत्राची रक्कम : रुपये ३,३६०/- (१२ टक्के जीएसटीसह) (ना परतावा योग्य):

ऑनलाईन बयाणा रक्कम : रुपये १५,७०,०००/-

कोऱ्या निविदा प्रपत्राची रक्कम व बयाणा रक्कम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे ऑनलाईन **"पेमेंट** गेटवे" द्वारेच स्वीकृत केली जाईल

कोरे सविस्तर ई- निविदा सूचना व नकाशे यांची नक्कल (Downloading) करणे/ विक्रीकरण https://mahatenders.gov.in/nicgep/app या संकेतस्थळावर दिनांक २८/०७/२०२२ रोजी १७.०० वाजलेपासून उपलब्ध होतील संपर्कासाठी दूरध्वनी क्र. (help desk no.) १८००–३०७०–२२३२ व भ्रमणध्वनी क्र. ७८७८१०७९८५, ७८७८१०७९८६

Go to https://mahatenders.gov.in/nicgep/app

Click on "Tenders by Organisation"

In search list select "Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Ltd., Mumbai"

Select check box "Show All" 5) Click on search button

मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई

### अंबरनाथ नगर परिषद, अंबरनाथ जा.क्र.अंनप/विद्युत/२०२२-२३/४८ दिनांक : २२.०७.२०२३

फेर ई-निविदा सूचना सन २०२९-२२

मुख्याधिकारी, अंबरनाथ नगर परिषद, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे त्या त्या स्थापत्य वर्गातील नोंदणीकु कंत्राटदारांकडून खालील कामांकरिता बी-१ नमुन्यात ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाइन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्रे शासनाचे संकेतस्थळ https://mahatenders.gov.in येथून डाऊनलोड करण्यात यावीत तसेच निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार मुख्याधिकारी, अंबरनाथ नगर परिषद यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही.

अ.क्र.	कामाचे नाव	निविदेची अंदाजित रक्कम	इसारा रक्कम	निविदा कागदपत्र शुल्क
	अंबरनाथ शहरात सोलार स्ट्रीटलाईट व सोलार हायमास्ट सोय करणे. (फेर निविदा)	रु. ४,४५,३३,०९१/-	रु. ४,४५,३३१/-	रु. २,३६०/-

ई-निविदा उपलब्ध कालावधी : दि. २५.०७.२०२२ दुपारी १२ ते दि. ०८.०८.२०२२ दु. ३.०० वा. ई-निविदा उघडणे : दि. १०.०८.२०२२ दु. ४.०० वा.

खालील संकेतस्थळावर ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे. १. http://www.mahatenders.gov.in

(सदर निविदा सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेबसाइटवरती कळविण्यात येईल.) २. मुख्याधिकारी, अंबरनाथ नगर परिषद यांचे कार्यालयातील सूचना फलक

(डॉ. प्रशांत रसाळ) मुख्याधिकारी, अंबरनाथ नगर परिषद, अंबरनाथ.

# महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)

भूखंड क्रं. ८९-८९ भे, पोलीस अधिकारी भोजनगृहाजवळ, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई - ४०००३०. दुरध्वनी क्र. ०२२-२४९१८३८८/८९, फॅक्स नं.२४९५४१३९. Web site: www.msphc.org E-mail: jmd@msphc.org (CIN - U45200MH1974SGC017281)

ई-निविदा सुचना क्र. ३, वर्ष २०२२ - २३

### महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत खालील कामांकरीता बांधकामामध्ये अनुभवी असलेल्या कंत्राटदारांकडून **'नमुना सी म्हणजे ठोक पध्दतीची १८ टक्के जीएसटी सहीत (Lumpsum)'** ई-निविदा मागविणेत येत आहेत. पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचेकरीता साखरखेर्डा व जानेफळ येथे पोलीस स्टेशन इमारतींचे सर्व पायाभुत सुविधांसह बांधकाम

करणे (कामाची अंदाजित रक्कम १८ टक्के जीएसटी सह - रु.७८६.८० लक्ष) ऑनलाईन कोऱ्या ई-निविदा प्रपत्राची रक्कम : रुपये ३,३६०/- (१२ टक्के जीएसटीसह) (ना परतावा योग्य). ऑनलाईन बयाणा रक्कम : रुपये ७,८७,०००/-

कोऱ्या निविदा प्रपत्राची रक्कम व बयाणा रक्कम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे ऑनलाईन "पेमेंट गेटवे" द्वारेच स्वीकृत केली जाईल. कोरे ई-निविदा व नकाशे यांची नक्कल (Downloading) करणे / विक्रीकरण https://mahatenders.gov.in/nicgep/app या

संकेतस्थळावर दिनांक २८/०७/२०२२ रोजी १७.०० वाजलेपासून उपलब्ध होतील. संपर्कासाठी दूरध्वनी क. (help desk no.) १८००-३०७०-२२३२ व भ्रमणध्वनी क. ७८७८१०७९८५, ७८७८१०७९८६

Go to https://mahatenders.gov.in/nicgep/app

Click on "Tenders by Organisation" In search list select "Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Ltd., Mumbai"

Select check box "Show All"

5) Click on search button

मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई